

राज्य शासकीय कर्मचा-यांना  
सेवांतर्गत आश्वासित प्रगती  
योजना लागू करण्याबत.

महाराष्ट्र शासन,  
वित्त विभाग,  
शासन निर्णय, क्रमांक- वेतन ११९९/प्र.क्र.२/१९/सेवा-४,  
मंत्रालय, मुंबई-४०० ०३२. दिनांक २० जुलै २००१.

- वाचा:-
- [१] शासन निर्णय, सामान्य प्रशासन विभाग, क्रमांक- एसआरकी-१०९५/प्र.क्र.१/१५/बारा, दिनांक ८ जून १९९५.
  - [२] शासन निर्णय, सामान्य प्रशासन विभाग, क्रमांक एसआरकी-१०९५/प्र.क्र.३३/१५/बारा, दिनांक १ नोव्हेंबर १९९५.
  - [३] शासन निर्णय, सामान्य प्रशासन विभाग, क्रमांक एसआरकी-१०९६/प्र.क्र.३३/१५/बारा, दिनांक २० मार्च १९९७.
  - [४] केंद्र शासनाचे कार्यालयीन झापन क्रमांक ३५०३४/१/९७-इएसटीटी(ड) दिनांक ९ ऑगस्ट १९९९.

### शासन निर्णय

संदर्भाधीन अनुक्रमांक (१) येथील शासन निर्णयान्वये गट "क" व "ड" (वर्ग ३ व ४) मधील कर्मचा-यांना पदोन्नतीच्या संधी उपलब्ध नसल्याने असलेली कुठीतता घालविण्यासंबंधीची (कालबद्ध पदोन्नती) योजना दिनांक १ ऑक्टोबर १९९४ पासून अंमलात आलेली आहे. केंद्रीय वेतन आयोगाच्या शिफारशीनुसार राज्य शासकीय व इतर कर्मचा-यांना दिनांक १ जानेवारी १९९६ पासून सुधारित वेतनश्रेणी विहित करण्याबाबत शिफारस करण्याकरिता श्री. द. म. सुकर्णकर, सेवानिवृत्त मुख्य संघिव, महाराष्ट्र शासन यांच्या अध्यक्षतेखाली "राज्य वेतन सुधारणा समिती, १९९७" नियुक्त करण्यात आली होती. या समितीने राज्य शासकीय कर्मचा-यांना सेवांतर्गत आश्वासित प्रगती योजना लागू करण्याबाबत शिफारस केली होती. केंद्र शासनाने संदर्भाधीन अनुक्रमांक (४) येथील कार्यालयीन झापनान्वये केंद्र शासकीय कर्मचा-यांना सेवांतर्गत आश्वासित प्रगती योजना लागू केली आहे. राज्य शासकीय कर्मचा-यांना "सेवांतर्गत आश्वासित प्रगती योजना" लागू करण्याचा प्रस्ताव शासनाच्या विचाराधीन होता.

रुप- ३४२ (१८०००-८०-८०१) १

२. शासन आता असे आवेश वेत आहे की संबंधीची अनुक्रमांक (१) येथील शासन निर्णयान्वये अंगलात आलेली कालजड्य पदोन्नती योजना बंद करून "सेवांतर्गत आश्वासित प्रगती योजना" लागू करण्यात याची. ही योजना पुढीलप्रमाणे अंगलात येईल.

- (१) ही योजना रु. ८०००-१३५०० वरू स्थाहून कमी वेतनश्रेणीत वेतन घेणा-या अधिकारी/कर्मचा-यांना लागू होईल.
- (२) या योजनेचा लाभ संबंधित पदावरील १२ वर्षांच्या नियमित सेवेनंतरच अनुशेय होईल.
- (३) सेवेत दोन किंवा स्थाहून अधिक वेळा पदोन्नती मिळालेल्या कर्मचा-यांना या योजनेचा लाभ अनुशेय होणार नाही.
- (४) या योजनेअंतर्गत पदोन्नतीच्या पदाथी वेतनश्रेणी देय होईल. जेव्हे पदोन्नतीचे पद उपलब्ध नाही तेथे तसेच एकाकी (Isolated) पदावरील कर्मचा-यांना या शासन निर्णयासोबतच्या परिशिष्ट-एक मधील वेतनश्रेणी देय होईल.
- (५) या योजनेअंतर्गत पदोन्नतीच्या पदाथी वेतनश्रेणी देय ठरविली असल्याने वरिष्ठ वेतनश्रेणी मिळण्यासाठी पदोन्नतीच्या पदाकरिता विहित केलेली अहंता, पात्रता, ज्येष्ठता, अहंता परिक्षा, विभागीय परिक्षा या सर्व बाबीची पूर्तता करणे तसेच पदोन्नतीची कार्यपद्धती अनुसरणे आवश्यक राहील. जेव्हे या शासन निर्णयासोबतच्या परिशिष्टातील वेतनश्रेणी मंजूर करण्यात येईल तेथे गोपनीय अहंवालाच्या आधारे पात्रता तपांसण्यात याची.
- (६) या योजनेचा लाभ संपूर्ण सेवेत फक्त एकवेळ अनुशेय राहील. ज्या कर्मचा-यांना दिनांक ८ जून १९९५ च्या शासन निर्णयान्वये यापुर्वीच वरिष्ठ वेतनश्रेणीचा लाभ मिळाला असेल त्यांना या योजनेअंतर्गत पुन्हा वरिष्ठ वेतनश्रेणीचा लाभ अनुशेय होणार नाही.
- (७) या योजनेअंतर्गत वरिष्ठ वेतनश्रेणी दिल्यावर वेतननिश्चिती नियमित पदोन्नतीप्रमाणेच होईल. मात्र त्याच वेतनश्रेणीत नियमित/कार्यात्मक पदोन्नती मिळाल्यावर पुन्हा वेतननिश्चितीचा लाभ देय होणार नाही.
- (८) नियमित पदोन्नती नाकारलेल्या तसेच नियमित पदोन्नतीस अपात्र ठरलेल्या कर्मचा-यांना या योजनेचा लाभ देय होणार नाही. या योजनेअंतर्गत वरिष्ठ वेतनश्रेणी दिल्यानंतर नियमित पदोन्नती नाकारलेल्या वा नियमित पदोन्नतीस अपात्र ठरलेल्या कर्मचा-यांना देण्यात आलेला लाभ काढून घेण्यात येईल. मात्र दिलेल्या लाभांची वसूली करण्यात येणार नाही.

३. या योजनेसंबंधीची अन्य मार्गदर्शक तत्वे वरील अनुक्रमांक (१) ते (३) येथील आदेशामध्ये नमूद केल्याप्रमाणे राहतील.

४. विष्टमान योजनेअंतर्गत या पात्र कर्मचा-यांना यापुढी वरील अनुक्रमांक (१) घेठील दिनांक ८ जून १९९५ च्या आवेशाच्या परिष्केद २ (३) मधील तरतुदीअन्वये यथास्थिती पदांमधीलीच्या पदाची किंवा सदर शासन निर्णयासोबतच्या परिशिष्टातील घेतनाक्रेणी अनुज्ञेय करण्यात आली असेल त्यांना विलेला लाभ यापुढेही तसाच थाळू राहील. सेवातर्गत आव्यासित ग्रगती योजनेअंतर्गत भात्र आता अराजपत्रित कर्मचा-यांनावेखील यापुढे वरील परिष्केद २(३) मधील तरतुदीनुसारच्या हा लाभ देव होईल.

५. ही योजना दिनांक १ ऑगस्ट २००१ पासून अंमलात घेईल.
  ६. ही योजना जिल्हा परिषद कर्मचा-यांना लागू राहील.
  ७. हे आवेश सामान्य प्रशासन विभागाच्या सहमतीने निर्गमित करण्यात येत आहेत.
- महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आवेशानुसार व नावाने,

श. वि. लागवणकर,  
शासनाधे सहसंचिव.

#### प्रति

महालेखापाल ( लेखा व अनुज्ञेयता ) - १ महाराष्ट्र मुंबई,  
 महालेखापाल ( लेखा व अनुज्ञेयता ) - २ महाराष्ट्र नागपुर,  
 महालेखापाल (लेखा परिक्षा ) - १ महाराष्ट्र मुंबई,  
 महालेखापाल ( लेखा परिक्षा ) - २ महाराष्ट्र नागपुर,  
 संचालक, लेखा व कोषागारे, मुंबई ( १० प्रती )  
 अधिदान व लेखा अधिकारी, मुंबई ( १० प्रती )  
 निवासी लेखा परीक्षा अधिकारी, मुंबई,  
 राज्यपालांचे सचिव,  
 मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव,  
 उपमुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव,  
 सर्व मंत्री व राज्यमंत्री यांचे स्वीय सहायक,  
 मुख्य सचिवांचे उपसचिव ( ७० प्रती )  
 संचालक, माहिती व जनसंपर्क संचालनालय ( ५०० प्रती )  
 मंत्रालयीन सर्व विभाग,  
 सर्व विभागीय आयुक्त,

मंत्रालयाच्या सर्व विभागाखालील विभाग प्रमुख, प्रादेशिक प्रमुख व कार्यालयीन प्रमुख,

\* प्रबंधक, उच्च न्यायालय, ( मुळ शाखा ), मुंबई,

\* प्रबंधक, उच्च न्यायालय, ( अपील शाखा ), मुंबई,

\* सचिव, महाराष्ट्र लोकसेवा आयोग मुंबई,

\* सचिव, महाराष्ट्र विधानमंडळ सचिवालय, मुंबई,

\* प्रबंधक, लोक आयुक्त व उप लोक आयुक्त यांचे कार्यालय, मुंबई,

\* प्रबंधक, महाराष्ट्र प्रशासकीय न्यायाधीकरण, कुटीर क्रमांक ३ व ४,

अधिदान व लेखा कार्यालय, आवार, मंत्रालयासमोर, मुंबई,

सिनीयर रिसर्च ऑफीसर, पे रिसर्च युनिट, भारत सरकार, वित्त मंत्रालय, ( व्यय विभाग )

खोली क्र. २६१, नॉर्थ ब्लॉक, नवी दिल्ली,

विशेष आयुक्त, महाराष्ट्र सदन, कोपर्निकस रोड, नवी दिल्ली,

मुख्य लेखा परिक्षक, स्थानिक लेखा निधी हिशेब, मुंबई,

उप मुख्य लेखा परिक्षक, स्थानिक निधी हिशेब, मुंबई / पुणे / नागपुर / औरंगाबाद/

नाशिक/अमरावती,

वरिष्ठ कोषागार अधिकारी, पुणे/नागपुर/औरंगाबाद/नाशिक

जनसंपर्क अधिकारी, मंत्रालय, मुंबई,

सर्व जिल्हा परिषदांचे मुख्य कार्यकारी अधिकारी,

सर्व जिल्हा परिषदांचे मुख्य लेखा व वित्त अधिकारी,

सर्व जिल्हा कोषागार अधिकारी,

वित्त विभागातील सर्व कार्यासने,

निवड नस्ती, सेवा ३, वित्त विभाग.

\* पत्राने

परिशिष्ट- एक

शासन निर्णय, क्रमांक-बेतन ११९९/प्र.क्र.२/१९/सेवावृ

दिनांक २० जुलै २००१ सोबतचे परिशिष्ट एक

सेवांतर्गत आव्यासित प्रगती योजनेतर्गत अनुज्ञेय होणारी बेतनश्रेणी

अनु क्रमांक	विद्यमान सुधारित बेतनश्रेणी (रुपये)	अनुज्ञेय सुधारित बेतनश्रेणी (रुपये)
१.	२५५०-५५-२६६०-६०-३२००	२६१०-६०-२९१०-६५-
		३३००-७०-४०००
२.	२६१०-६०-२९१०-६५-३३००-७०-४०००	२६५०-६५-३३००-७०-४०००
३.	२६५०-६५-३३००-७०-४०००	२७५०-७०-३८००-७५-४४००
४.	२७५०-७-३८००-७५-४४००	३०५०-७५-३९५०-८०-४५९०
५.	३०५०-७५-३९५०-८०-४५९०	३२००-८५-४९००
६.	३२००-८५-४९००	४०००-१००-६०००
७.	४०००-१००-६०००	४५००-१२५-७०००
८.	४५००-१२५-७०००	५०००-१५०-८०००
९.	५०००-१५०-८०००	५५००-१७५-९०००
१०.	५५००-१७५-९०००	६५००-२००-१०५००
११.	६५००-२००-१०५००	७४५०-२२५-११५००
१२.	७४५०-२२५-११५००	७५००-२५०-१२०००
१३.	७५००-२५०-१२०००	८०००-२७५-१३५००
१४.	८०००-२७५-१३५००	१००००-३२५-१५२००